

<b>Listing Compliance and Legal Regulatory</b> <b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 <b>BSE Scrip Code: 532749</b>	<b>Listing and Compliance</b> <b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, C-1, Block G Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 <b>NSE Symbol: ALLCARGO</b>
--	--

June 11, 2021

Dear Sirs,

**Sub: Newspaper Advertisement informing the shareholders about the transfer of shares to Investor Education and Protection Fund**

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of advertisement published in newspapers on June 11, 2021 viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) informing the shareholders about the transfer of shares to Investor Education and Protection Fund.

The above information is also made available on the Company's website [www.allcargologistics.com](http://www.allcargologistics.com)

Kindly take the same on record.

Thanking you,  
Yours faithfully,  
For **Allcargo Logistics Limited**

  
**Devanand Mojindra**  
Company Secretary



Encl: a/a



TOGETHER TO SILVER.  
TOGETHER TO GOLD.

**Allcargo Logistics Limited**, The Avvashya House, CST Road, Santacruz (E), Mumbai - 400 098.  
T: +91 22 6679 8100 | [info@allcargologistics.com](mailto:info@allcargologistics.com) | [www.allcargologistics.com](http://www.allcargologistics.com)  
CIN: L63010MH2004PLC073508 | GSTIN: 27AACCA2894D1Z5



**Aspire Home Finance Corporation Limited**  
**Registered Office :** Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. **Email :-** info@ahfcl.com **CIN :** U65923MH2013PLC248741

**DEMAND NOTICE**

**NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002**

Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) rules, 2002 (the said Rule) in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of said Rule, the authorized officer has issued Demand notices under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s)/ Co-borrowers, Guarantor/s to repay the loan amount mentioned in the respective demand notices issued to them. In connection with above notice is hereby given once again to all the parties to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s) amount dues on date of Demand Notice and Security offered towards repayment of loan amount are as under:-

Loan Agreement No./ Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Co-Applicant Name / Guarantor Name	Demand Notice Date and Amount	Description of secured asset(s) (immovable property/ies)
LXKAR00116-170037595/ Ajit Harishchandra Yadav/ Ashwini Ajit Yadav	<b>20-Apr-21/ Rs. 772770/-</b> (Rupees Seven Lac Seventy Two Thousand Seven Hundred Seventy Only)	Flat No - 102, 1St Floor, Vidhi Apartment, Property No - 2178, House No - 2301, Mouje - Bandhvali, Shelu West, Karjat, Raigad, Maharashtra - 410101
LXASA00116-170025620/ Jitesh Baban Kamble/ Jyotsna Jitesh Kamble	<b>20-Apr-21/ Rs. 265510/-</b> (Rupees Two Lac Sixty Five Thousand Five Hundred Ten Only)	Flat No - 203, 2Nd Floor, Laxmi Niwas, Near Vangani Railway Station, Near Bank Of Baroda, Vangani, District - Thane, Maharashtra - 421503
LXPAN00215-160014449/ Ajaykumar Mahendrapratap Singh/ Antima Ajay Singh	<b>20-Apr-21/ Rs. 879948/-</b> (Rupees Eight Lac Seventy Nine Thousand Nine Hundred Forty Eight Only)	Flat No - 211, 2Nd Floor, Sunrise Apartment, S. No - 106, H. No - 3, 4, Village Kote, Dombivli East, Thane, Maharashtra - 421201
LXKAL00114-150000263/ Ramrao Ramchandra Rathod/ Premila Ramrao Rathod	<b>20-Apr-21/ Rs. 1117151/-</b> (Rupees Eleven Lac Seventeen Thousand One Hundred Fifty One Only)	Flat - 301, 3rd Floor, Aai Gaondevi Apartment, Survey No - 3, Hissa No - 14/5, Village Chinchpada, Kalyan East, Ambemath, Thane, Maharashtra - 421301
LXVAP00216-170032979/ Inderev Shambhu Singh/ Nishadevi Inderev Singh	<b>20-Apr-21/ Rs. 629687/-</b> (Rupees Six Lac Twenty Nine Thousand Six Hundred Eighty Seven Only)	Flat No - G - 6, Ground Floor, B - Wing, Nilkanth Apartment, Plot No. - 05, C. S. No. - 44/5, Mouje Rata, Vallabh Nagar, Vapi, Valsad, Gujarat - 396191

If the said Borrowers shall fail to make payment to AHFCL as aforesaid AHFCL shall proceed against the above secured assets Under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risk of the said Borrowers as to the cost and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of AHFCL. Any person who contravenes or abates contravention of the provision of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and / or penalty as provided under the Act.

**Date: 11.06.2021**  
**Place: Maharashtra**

**Sd/-**  
**Authorized Officer**  
**For Aspire Home Finance Corporation Ltd.**

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**

**e-TENDER NOTICE**

Notice is hereby given that Shri. Swapnil A. Kulkarni, Constituted Attorney to (1) Mr. Atul Chunilal Bheda, (2) Mrs. Bhavnaben Arvind Bheda, (3) Mr. Deepak Surendra Bheda, (4) Mr. Rajesh Laxmichand Bheda and (5) Mr. Himanshu Kantilal Bheda, the owners of the land bearing Survey No. 41, Hissa No. (part), corresponding to C.T.S. No. 650/3 of village Oshiwaran has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM), more particularly described in the schedule hereunder written, which is affected by 13.40 mtrs. and 9.15 mtrs. wide existing Roads as per sanctioned Development Plan 2034 of 'KWest Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of Regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, MCGM will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the MCGM.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:- (TDR/WS/KW-240)**

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing Survey No. 41, Hissa No. (part) corresponding to C.T.S. No. 650/3 of village Oshiwara in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 15,962.40 sq. mtrs. or thereabouts, affected by 13.40 mtr. and 9.15 mtr. wide existing roads Sanctioned Development Plan 2034 of 'KWest' Municipal Ward and bounded as follows:

**For Road A-B-C-D (13.40 mtr. wide)**

On or towards the North by : 36.60 mtr. wide JVLR  
 On or towards the South by : C.T.S. No. 669(part) of villageb Oshiwara  
 On or towards the East by : C.T.S. Nos. 694(part), 097(part), 598(part), 605(part), 712(part), 711(part) and 710(part) of village Oshiwara

On or towards the West by : C.T.S. Nos. 626(part), 615(part), 613(part), 611(part), 610(part), 603(part), 604(part), 663(part), 664(part) and 667(part) of village Oshiwara

**For Road B-I-J (13.40 mtr. wide)**

On or towards the North by : 36.60 mtr. wide JVLR  
 On or towards the South by : C.T.S. Nos. 719(part), 718(part), 595(part), 596(part) and 597(part) of village Oshiwara  
 On or towards the East by : C.T.S. Nos. 580(part), 081(part), 582(part), 583(part) and 585(part) of village Oshiwara  
 On or towards the West by : C.T.S. Nos. 611(part) and 610(part) of village Oshiwara

**Oshiwara For Road G-C (13.40 mtr. wide)**

On or towards the North by : C.T.S. Nos. 608(part), 607(part), 606(part), 605(part) and 604(part) of village Oshiwara  
 On or towards the South by : C.T.S. Nos. 695(part), On 660(part), 661(part), 662(part) and 663(part) of village Oshiwara

On or towards the East by : C.T.S. Nos. 712(part) and 603(part) of village Oshiwara

On or towards the West by : C.T.S. No. 650/2(part) of village Oshiwara

**For Road F-D-D (13.40 mtr. wide)**

On or towards the North by : C.T.S. Nos. 610(part), 667(part), 666/A/B/C (part), 665(part), 656(part), 657 (part) of village Oshiwara

On or towards the South by : C.T.S. Nos. 669(part), 668(part), 655(part) and 654(part) of village Oshiwara

On or towards the East by : C.T.S. No. 709(part) of village Oshiwara

On or toward the South by : C.T.S. No. 650/2(part) of village Oshiwara

**For Road C-H-I (9.15 mtr. wide)**

On or towards the North by : C.T.S. No. 587(part) of village Oshiwara  
 On or towards the South by : C.T.S. Nos. 712(part), 713(part) and 714(part) of village Oshiwara

On or towards the East by : C.T.S. Nos. 718(part), 710(part) and 715(part) of village Oshiwara

On or towards the West by : C.T.S. Nos. 595(part), 599(part) and 600(part) of village Oshiwara

**For Road D-E (9.15 mtr. wide)**

On or towards the North by : C.T.S. No. 610(part) of village Oshiwara  
 On or towards the South by : C.T.S. No. 701(part) of village Oshiwara  
 On or towards the East by : C.T.S. Nos. 709(part), 705(part), 703(part) and 702(part) of village Oshiwara

On or towards the West by : C.T.S. Nos. 672(part), 671(part) and 670(part) of village Oshiwara

**Sd/-**  
**(Aruna Savla)**  
**Advocate & Law officer**  
**For Municipal Corporation**  
**of Greater Mumbai**

**PRO/451/ADV/2021-22**

**Let's together and make Mumbai Malaria free.**

**Public Notice**

The Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my clients are negotiating to purchase from the Mr. Sanat Arvind Javeri and Mrs. Ila Sanat Javeri the Flat no. 6 on the 2nd floor, of the building known as Gold Comet Apartment, admeasuring about 2,157.12 sq. ft. Carpet standing on the plot bearing C.S. No. 1B/755 of Malabar and Cumballa Division situate on 11,Navroji Gamadia Road, Mumbai - 400026 (here in after referred to as the "said Apartment") along with two Garage (hereinafter referred to as the said garage). The said Apartment, and the said Garage shall be hereinafter collectively referred to as the said premises. Any person having any claim in respect of the said premises by way of sale, exchange, mortgage, trust, gift, possession, tenancy, inheritance, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the Notarized copy of supporting documentary evidence in respect thereof to the undersigned having office at Office No. 1, first floor, Fine Mansion, 203 D.N. Road, Fort, Mumbai - 400001 within period of 14 days from the date of publication hereof, failing which the claim if any shall be deemed to have been waived and/or abandoned and sale will be completed without any reference to such claim.

**Place : Mumbai**  
**Date : 11/6/2021**

**Sd/-**  
**Manish Malpani**  
**Advocate for the Purchasers**

**Public Notice**

Notice is given to the general public that 1) Shri Ananta Padu Patil, 2) Parshuram Padu Patil has decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of beneficial interest under any agreement/deed/ order/ award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have been waived and abandoned.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel District Raigad bearing Survey No. 57 Hissa No. 1, admeasuring 0.12.10 Gunthas equivalent to 1210 sq. meters.

**Dated this 11th June, 2021**  
**Place: Navi Mumbai.**

**Advocate Yogesh Panjwani.**

**Public Notice**

Notice is hereby given that the Thirty Second Annual General Meeting ("32nd AGM") of the Company will be held on Saturday, July 3, 2021 at 11.00 A.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the 32ndAGM which is being circulated for convening the 32ndAGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities and Depositories Limited (NSDL).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular no. 20/2020 dated May 5, 2020 read with circular nos. 14/2020, 17/2020 and 122/2021 dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 respectively (collectively referred to as 'MCA Circulars') permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the 32ndAGM along with the Annual Report for FY2020 -21 will be sent to all those members whose email IDs are registered with the Company/Depositories /Depository Participants in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular. Members may also note that the Notice of the 32ndAGM and the Annual Report will be available on the Company's website at [www.vinatiorganics.com](http://www.vinatiorganics.com) and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of Link Intime India Pvt. Ltd, Registrar and Transfer Agents at [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in). Members can attend the 32ndAGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 32ndAGM are provided in the Notice of the 32ndAGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members are requested to contact the Depository Participants in case of shares held in electronic form for permanent registration of e-mail address and Link Intime in case of shares held in physical form for validating/updating their e-mail address and mobile nos. including address and bank details. Members who have not registered their e-mail address and in consequence the Annual Report, Notice of 32nd AGM and e-voting notice could not be serviced, may get their e-mail address and mobile number registered with Link Intime, by clicking the link [https://linkintime.co.in/emailreg/email\\_register.html](https://linkintime.co.in/emailreg/email_register.html) in their website [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in). At the Investor Services tab by choosing the E mail Registration heading and follow the registration process as guided therein by providing details such as select Company name from drop box, Folio Number, certificate Number, Shareholder name, PAN, mobile number, email id and also upload the image of share certificate and PAN card in PDF or JPEG format (up to 1MB) latest by 22nd June, 2021. The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available at [https://linkintime.co.in/emailreg/email\\_register.html](https://linkintime.co.in/emailreg/email_register.html) in their web site [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) at the Investor Services tab by choosing the E mail/Bank Registration heading and follow the registration process as guided therein by providing details such as Bank account no, bank name, IFSC code and also upload self-attested cancelled cheque leaf along with request letter duly signed in PDF or JPEG format (Up to 1MB) on or before 22nd June, 2021. Further Member may register their e-mail addresses with the Company/RTA, on or before 22nd June, 2021, at [https://linkintime.co.in/emailreg/email\\_register.html](https://linkintime.co.in/emailreg/email_register.html) in their web site [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) at the Investor Services tab by choosing the E mail /Bank Registration heading and follow the registration process as guided therein by providing details such as DP /Client ID, shareholder name, PAN, Mobile no, email id. Members are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft 'copy of the notice and e-voting Instructions along with the User ID and Password. In case of any queries, Members may write to [rtm.helpdesk@linkintime.co.in](mailto:rtm.helpdesk@linkintime.co.in). Alternatively, Members may send an e-mail request at the email id [rtm.helpdesk@linkintime.co.in](mailto:rtm.helpdesk@linkintime.co.in) along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical shareholding.

Members will have an opportunity to cast their vote(s) remotely on the business as set forth in the Notice of the 32ndAGM through remote e-voting. The manner of remote e-voting for shareholders in dematerialized mode, physical mode and members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the 32ndAGM. The details will also be available on the website of the Company at [www.vinatiorganics.com](http://www.vinatiorganics.com) and on the website of Link Intime at [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in)

The facility for e-voting will also be provided at the 32ndAGM ("Insta Poll") and Members attending the 32ndAGM who have not cast their votes by remote voting will be able to vote at the meeting through Insta Poll. The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive an e-mail or whose email addresses are not registered with the Company/RTA/Depository/Depository Participant(s) may generate login credentials by following the instructions given in the 32ndAGM Notice. The same login credentials should be used for attending the 32ndAGM through VC/OAVM.

Members may note that the Board of Directors at its Meeting held on May 13, 2021 has recommended a Final Dividend of Rs.6 per share. The book closure for the purposes of final dividend for F.Y.2020- 21 will be from Saturday, June 26, 2021 to Saturday, July 3, 2021. The final dividend, if approved, by the Members at the 32ndAGM, will be paid electronically to Members who have updated their bank account details for receiving dividend through electronic means. For Members who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to them in due course of time. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their bank details with their Depository Participants (where shares are held in dematerialized mode) and with Link Intime (where the shares are registered in physical mode).

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members w. e. f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, please refer to the Finance Act, 2020 and the amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the DP (if shares held in electronic form) and Company /Link Intime (RTA) (if shares held in physical form).

A resident individual member having valid PAN, subject to fulfillment of conditions specified in the Income Tax Act, 1961 can provide Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Resident shareholders may also submit any other document(s) as prescribed under the Income Tax Act, 1961 to claim a lower/Nil withholding tax. Mentioning PAN is mandatory for Members who will be providing Form 15G/15H or any other documents to claim a lower/Nil withholding tax.

Non-Resident members (including Foreign Institutional Investors (FIIs) foreign Portfolio Investors - (FPIs) can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other documents which may be required to avail the tax treaty benefits. For this purpose, the shareholder may submit the above documents (PDF /JPG) Format by e-mail to [rtm.helpdesk@linkintime.co.in](mailto:rtm.helpdesk@linkintime.co.in). The aforesaid declarations and documents need to be submitted by the shareholders on or before 22nd June, 2021.

In order to enable the Company to determine the appropriate tax rate at which tax has to be deducted at source under the respective provisions of the Income Tax Act, 1961, members, are requested to upload the above mentioned details and documents in the format provided by us and as applicable to you on the link [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) on or before 22nd June, 2021.

**For Vinati Organics Limited**  
**Sd/-**  
**Milind Wagh**  
**Company Secretary**

**Public Notice**

Notice is given to the general public that 1) Shri Ananta Padu Patil, 2) Parshuram Padu Patil has decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of beneficial interest under any agreement/deed/ order/ award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have been waived and abandoned.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel District Raigad bearing Survey No. 57 Hissa No. 1, admeasuring 0.12.10 Gunthas equivalent to 1210 sq. meters.

**Dated this 11th June, 2021**  
**Place: Navi Mumbai.**

**Advocate Yogesh Panjwani.**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**PUBLIC NOTICE**

Notice is given to the general public that 1) Shri Ananta Padu Patil, 2) Parshuram Padu Patil has decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of beneficial interest under any agreement/deed/ order/ award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have been waived and abandoned.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel District Raigad bearing Survey No. 57 Hissa No. 1, admeasuring 0.12.10 Gunthas equivalent to 1210 sq. meters.

**Dated this 11th June, 2021**  
**Place: Navi Mumbai.**

**Advocate Yogesh Panjwani.**

**all cargo logistics ltd.**

**Ailcarg Logistics Limited**

**CIN:** L63010MH2004PLC073508  
**Regd. Off.:** 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098  
**Tel No.:** +91 22 6679 8100  
**Website:** [www.aillcargologistics.com](http://www.aillcargologistics.com)  
**Email:** [investor.relations@ailcargologistics.com](mailto:investor.relations@ailcargologistics.com)

**NOTICE**

**(For the attention of the Equity Shareholders of the Company)**

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 duly amended from time to time ("the Rules"), Notice is hereby given that the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more shall be transferred to the Investor Education and Protection Fund by crediting such shares to the DEMAT Accounts of the Investor Education and Protection Fund Authority ("the Authority") opened by the Authority with National Securities Depository Limited and Central Depository Services Limited for the said purpose.

The Company has sent individual communications to the concerned shareholders, whose shares are liable to be credited to the DEMAT Accounts of the Authority for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and equity shares due to be transferred to the Investor Education and Protection Fund on its website ([www.aillcargologistics.com](http://www.aillcargologistics.com)) under Investor's Section.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 12, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, credit such shares to DEMAT Accounts of the Authority by way of Corporate Action after following such procedures as prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") from time to time.

The concerned shareholders, holding equity shares in physical form and whose shares are liable to be credited with the Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) for converting the said shares into Demat form, after following the procedures as prescribed by MCA from time to time, thereafter the said shares would be transferred in favour of the Authority. The original share certificate(s) registered in the name of the shareholder(s) would stand automatically cancelled.

For the equity shares held in Demat form, the Company would inform respective Depository of the shareholders by way of Corporate Actions or such other mode as may be prescribed by the MCA for transfer of such shares in favour of the Authority, who would effect the transfer of the same in favour of the Authority.

No claim shall lie against the Company in respect of the shares transferred to the IEPF Authority. However, the unclaimed dividend and shares transferred to the Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholders from the Authority after following the procedure prescribed by the Rules.

In case of any query(ies), the concerned shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s Link Intime India Private Limited, C101, 247 Park, LB S Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083, Tel.: 022- 4918 6000, Fax: 022- 4918 6060, E-mail: [iepf.shares@linkintime.co.in](mailto:iepf.shares@linkintime.co.in)

**For Ailcarg Logistics Limited**  
**Sd/-**  
**Devanand Mojidra**  
**Company Secretary**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance, share, sale, power of attorney, MOU, Agreement for sale, Mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession, encumbrance, litigation, court matters or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing with documentary evidence, to the undersigned at (address) within 15 days from the date of publication here of, failing which claim with respect to the said shop, if any, will be deemed to have been waived.

**Sd/-**  
**Ghanshyam R. Yadav (Advocate High Court)**  
**3rd Floor, Andheri Court Bar Association,**  
**Andheri (E), Mumbai- 69**  
**Mobile: 8898629845**  
**Place: Mumbai**  
**Date: 11/06/2021**

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Shamoon Andaz Munshi** are desirous to purchase the below mentioned property from **Mr. Peer Mohammad Khawja Mohammad** and hence I hereby published the public notice in respect of the shop no. 03, Miranda Chawl, Opp. Anjuman School, Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061, Plot bearing C.T.S. No. 1124/A, Survey No. 29, Hissa No. 1A of village Versova, Taluka Andheri M.S.D. (hereinafter called the said SHOP premises). Any persons/ having any claim against or to the said shop by way of inheritance,



# **PUBLIC NOTICE**

**TATA STEEL LIMITED**, Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai Maharashtra 400001

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost/ misplaced and the holder of the said securities / applicants have applied to the Company to release the new certificate. The Company have informed the applicants/ holders that the said shares have been transferred to IEPF as per IEPF rules.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office with 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificates to the applicant/ holders without any further intimation.

<b>Names of share holders</b>	<b>Face value</b>	<b>No. Shares</b>	<b>Folio no.</b>	<b>Distinctive nos.</b>
Mr. Anand Swaroop Mathur & Mrs. Prabha Mathur		40	51A0014063	1056491 to 1056530
<b>Mumindra Swarup Mathur</b> 166, Pathwar Road, (Behind State Bank of India), SHIKOHAABAD-205135, (Distt. Firozabad), U.P.				

<b>प्रपत्र क्र. सीए २</b>
<b>(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनीज (कांफ्रोमायझेस, अँजँजमेंट्स अँड अंमल्यमेशन्स) रुल्स, २०१६ च्या नियम ६ आणि ७ ला अनुसरून)</b>
<b>राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर</b>
<b>मुंबई खंडपीठ – IV</b>
<b>कंपनी योजना अर्ज क्र. ११६५ सन २०२०</b>
<b>के. रहेजा कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड</b>
..... अर्जदार क्र. १/
विभक्त कंपनी
<b>आणि</b>
<b>के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड</b>
..... अर्जदार क्र. २/
नवीन कंपनी
<b>के. रहेजा कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड च्या</b>
<b>सुरक्षित धनकांच्या सभेची सूचना</b>
सूचना याद्वारे देण्यात येते की, दिनांक ३१ मे, २०२१ रोजीच्या आदेशाद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई (“ <b>न्यायाधिकरण</b> ”) च्या विभागीय खंडपीठाने कंपनीसह के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या दम्यान करावयाची प्रस्तावित व्यवस्था सुमारेणशिवाय किंवा सह विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास मंजूर करण्यासाठी के. रहेजा कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (“ <b>कंपनी</b> ”) च्या सुरक्षित धनकांची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर आदेश आणि त्यातील निर्देशाना अनुसरून सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सुरक्षित धनकांची सभा ही <b>मंगळवार १३ जुलै, २०२१ रोजी रा. २.०० वा.</b> व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग द्वारे घेण्यात येणार आहे. त्यावेळी सदर सुरक्षित धनकांनी सभेला हजर राहण्याची विनंती करण्यास येत आहे. सभेचा आयडी आणि पासवर्ड सह सदर सभेसाठी प्रवेश आणि हजर राहण्यासाठी लिंक ही कंपनीच्या सुरक्षित धनकांना पाठविण्यात आलेल्या सभेच्या सूचनेत वेळोळी देण्यात आली आहे.
एकत्रिकारणीची योजना आणि स्पष्टीकरणात्मक विवरणपत्राच्या प्रती सभेपूर्वी किमान ४८ (अठ्ठाचौस) तास अगोदर प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक ‘जी’, एसआयडीबीआय समोर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५९ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून विनामूल्य प्राप्त करता येतील.
न्यायाधिकरणने सदर सभेचे अध्यक्ष म्हणून श्री. आनंद चंदन किंवा ते नसल्यास श्री. रमेश वालेचा यांची नियुक्ती केली आहे. एकत्रिकरणाची वॉलत नमूर योजना जरी सप्तत सुरक्षित धनकांद्वारे मंजूर करण्यात आली, तरी ती त्यानंतर न्यायाधिकरणाच्या मंजुरीच्या अधीन राहील.
<b>सदर दिनांक १० जून, २०२१</b>
<b>के. रहेजा कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड करिता सही/-</b>
<b>आनंद चंदन</b>
<b>सुरक्षित धनकांच्या सभेसाठी अध्यक्ष</b>

## जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही आमचे अशील **नौवेयु डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड**, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ७०२, नटराज, एम.व्ही. रोड जंक्शन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ यांचे याखालील परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन मिळकतीसाठी (**मिळकत**) चे नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्ती(की) समाविष्टीत व्यक्तिक, कंपनी, बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, फर्म, व्यक्तीचे मंडळ किंवा व्यक्तिक मंडळ, स्थापित किंवा नाही, सावकार आणि/किंवा सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भांमध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध जसे की, विक्री, विक्रीचा करार, समजुतीचे ज्ञापन, वाटप पत्र, अदलाबदल, भेट, गहाण, प्रतीज्ञा, प्रभार, धारणाधिकार, भाडोपट्टा, कुळवहिराट, विवरस्त, निवाह, उत्तराधिकारी, तारासह कबाब, कब्जा, सोडून देणे, रह करणे, जप्ती, परवाना किंवा कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा अन्यकाही कोणतेही करार, विलेख, कागदपत्र, लिखित, अभिहस्तांतर, अंत्यदान, उत्तराधिकारी, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, कोणत्याही न्यायालय आदेश किंवा हुकूम किंवा कोणताही कंत्राट किंवा करार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सदर लिखित निम्नस्वावकीकाराना त्यावरील पूरक नोटरी केलेल्या कागदोपरी पुराव्यासह पता ४०७, रूस्तमजी संगम, एसव्ही रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, तेथे कोणतेही वैय हक्क, दावे, आक्षेप इ. नाहीत आणि सर्व तसे हक्क, आक्षेप, दावे इ. जर असल्यास ते सर्व हेतु आणि इच्छेनुसार त्यागित आणि परित्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलवर बंधनकारक असणार नाहीत.

### वरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबई आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव चारकोप, तालुका बोरिवली येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जमिन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत खालील सर्व्हे क्र./हिस्सा क्र. जोडलेला सीटीएस क्र.:

सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	सीटीएस क्र.	पीआरसी प्रमाणे क्षेत्र (चौ. मीटर्स)
८	१४	५००	२५२.००
८	१८	५०२	२८२.७०
१८	३	५०९	११६.४०
१६	१९	५८४	५०८.३०
२०	१	५१४	२१२.८०
२२	६	४४०	२९०.९०
२०	४	५४७	८५२.४०
२३	१४	२४३	२३७९.१०
१८	१२	५०४	४६७.२०
१८	६	५०६	५१७.५०
१८	६	५०७	२६३.२०
१८	८	५६०	१५४.७०
१५	१	५६६	७७८.३०
१५	१	५६७	१५८.१०
१६	१	५६८	११५.००
१६	२२	५८१	२०१.००
१६	२१	५८२	२८२.५०
१६	८	५८८	२०८.००
१५	२	५६९बी	२५७.००
१५	२	५६९सी	१८८.५०
१५	२	५७१	७६५.९०
१५	७	५८०	३१२.५०
८	२३	४८८बी	६३.००
१६	७	५९०	१८३४.३०
२०	५	५५०	१७६६.५०
१५	४/१	५७३बी	१,०१७.००
१५	३(भाग)	५७२बी	३६६.००
१५	३(भाग)	५७२सी(भाग)	११८९.७०
१५	८	५७९	१४५४.५०

दिनांक: ११ जून, २०२१

ठिकाण: मुंबई

<b>मंथन उनाडकत</b>
<b>उनाडकत अँण्ड कं.,</b>
<b>लॉ कार्यालय</b>

<b>ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड</b> (सीआयएन: एल३०१०एमएच२००४पीएलसी००३०८०) नोंदणी कार्यालय <span> </span> : ६ वा मजला, अरम्य हाऊस, सीएसटी रोड, कलिंग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८ फोन <span> </span> : +९१ २२ ६६७८८८०० वेबसाईट <span> </span> : <a href="http://www.allcargologistics.com">www.allcargologistics.com</a> ई-मेल <span> </span> : <a href="mailto:investor.relations@allcargologistics.com">investor.relations@allcargologistics.com</a>
<b>सूचना</b> (कंपनीच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी)
कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १२१(६) सहायका वेळोवेळी तितसर केलेल्या सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँथॉरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रीफंड) रुल्स २०१६ (“रूल्स”) च्या नियम ६ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येे की, सात (७) क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता भागधारकांनी रोख न केलेले किंवा दावा न केलेल्या लाभांसाठी संदर्भातील कंपनीचे शेअर्स हे यामाठी नमूनत विस्तृयुगिटी डिवाइडिटी लिमिटेड आणि सेंट्रल डिवाइडिटी सर्व्हिसेसकडे प्राधिकरणने उपडलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँथॉरिटी (“अँथॉरिटी”) किंएट खाल्यामध्ये असे शेअर्स जमा करून इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंड कडे हस्तांतरित करण्यात येतील. कंपनीने योग्य कार्यावाही करण्यासाठी अँथॉरिटीच्या डिस्ट्रेट खाल्यामध्ये ज्याचे शेअर्स जमा होण्याचा संभव आहे अशा संबंधित भागधारकांना वैयक्तिकारित्या पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत लिची वेबसाईट ( <a href="http://www.allcargologistics.com">www.allcargologistics.com</a> ) वर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे हस्तांतरित होण्यासाठी नियम शेअर्स आणि अशा भागधारकांचा संपूर्ण तपशील उपलब्ध केला आहे.

कंपनीला १२ सप्टेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील आवश्यकता अचलत करून व्हेलवेळी निगम व्यवहार मंत्रालय (“एमसीए”) द्वारे विहित केलेल्या प्रक्रियेचा अचलत करून कॉर्पोरेट अंरक्षणच्या मागने अँथॉरिटीच्या डिस्ट्रेट खाल्यामध्ये असे शेअर्स जमा कोल.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स घरातेले आणि ज्यांचे शेअर्स अँथॉरिटीकडे जमा होण्याचा संभव आहे अशा संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, कंपनी वेळोवेळी एमसीए द्वारे विहित प्रक्रियेचा अचलत करून डिस्ट्रेट स्वरुपात सदर शेअर्स स्थांतरित करण्यामाठी मूळ शेअर प्रमाणपत्राच्या एकेची नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करत त्यानंतर सदर शेअर्स अँथॉरिटीच्या नावे हस्तांतरित करण्यात येतील. भागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेले मूळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल. डिस्ट्रेट स्वरुपात पारण केलेल्या शेअर्सकरिता कंपनी अँथॉरिटीच्या नावे असे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी एमसीए द्वारे विहित केलेल्या प्रक्रियेनुसार असे आम माध्यम किंवा कॉर्पोरेट अंरक्षणाच्या मागने भागधारकांच्या संबंधित डिवाइडिटीजना कळवेल, जे अँथॉरिटीच्या नावे ते हस्तांतर करतील.

आयव्हीएफए अँथॉरिटीकडे हस्तांतरित असलेल्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही, तथापि, काही असल्यास अशा शेअर्सवरील उपाजित सर्वे लाभांसह अँथॉरिटीकडे हस्तांतरित दबावहित लाभांश आणि शेअर्सचा रुल्सद्वारे विहित प्रक्रियेचा अचलत करून अँथॉरिटीकडून पत मिळण्यासाठी संबंधित भागधारकांना दावा करता येईल.

कोणत्याही चौकशीसाठी संबंधित भागधारका कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट मे. लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०९, २४७ फ्लॅट, एल.बी.एस. मार्ग, विक्रोडी पश्चिम, मुंबई- ४०० ०८३, फोन : ०२२-४९१८६०००, फॅक्स : ०२२-४९१८६०००, ई-मेल : [iepf.shares@linkintime.co.in](mailto:iepf.shares@linkintime.co.in)

<b>ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड</b> करिता सही / –	<b>देवानं मोहिन्द्रा</b>
ठिकाण <span> </span> : मुंबई	कंपनी सचिव

## दी बाँब्वे डाईंग अँड

### मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

(सीआयएन: एल१७१२०एमएच१८७९पीएलसी०००३७७)

नोंदणीकृत कार्यालय: नेव्हेली हाऊस, जे. पर्व. हेडिंशिया मार्ग, बॉम्बई इस्टेट, मुंबई-४०० ००१. ईमेल: [grievance\\_redressal\\_cell@bombaydayeimg.com](mailto:grievance_redressal_cell@bombaydayeimg.com) दूर.: (९१) (२२) ६६९२००००, फॅक्स: (९१) (२२) ६६९१२००१ वेबसाईट: [www.bombaydayeimg.com](http://www.bombaydayeimg.com)

<b>सूचना</b> (कंपनीच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी)
<b>विषय: इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयव्हीएफए) अँथॉरिटीकडे</b>
<b>कंपनीच्या समभागाचे हस्तांतरण</b>
ही सूचना सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँथॉरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रीफंड) रुल्स, २०१६ (“रूल्स”) च्या तरतुदीनुसार कंपनीच्या भागधारकांच्या माहितीसाठी दिलेली आहे.

अन्य बाबींसोबत रुल्स मध्ये सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केलेला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयव्हीएफए) अँथॉरिटीच्या नावात हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत.

रुल्समध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या आवश्यकतांचे पालन करत कंपनीने अनुनपूर्वत सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील आर्थिक वर्ष २०१२-१३ साठीचा किंवा त्यापूर्वीचा लाभांश प्रदान न होता किंवा दावा न करता पडत आहे ते सर्व शेअर्स असेल त्या त्या निमत ताराखाना आयव्हीएफए अँथॉरिटीकडे हस्तांतरित केले आहेत. कोव्हीड-१९ साधारणाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या देशव्यापी टाळेबंदीला विचारांत घेऊन कंपनीला ज्यांनी (ए) सलग सात किंवा जास्त वर्ष व (बी) आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी त्यांच्या लाभांशवार दावा केलेला नाही त्या भागधारकांना आणि योग्य कृती करण्याकरिता आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान आयव्हीएफ अँथॉरिटीकडे हस्तांतरित होण्याच्या शेअर्स पात्र उरले आहेत त्या संबंधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठवणे शक्य झालेले नाही. जर टाळेबंदी पूर्णपणे उजवली आणि परिस्थिती सामान्य झाली तर कंपनी उपरोक्त भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सूचना पाठवेल.

कंपनी आता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आयव्हीएफ अँथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र उरले आहेत आणि कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटस कडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंदवले आहेत त्या संबंधित भागधारकांना वैयक्तिकारित्या ई-मेल ते कळवत आहे.

असे भागधारक आणि आयव्हीएफए कडे हस्तांतरित होणारे शेअर्स यांचे तपशील कंपनीच्या वेबसाईट [www.bombaydayeimg.com](http://www.bombaydayeimg.com) वर उपलब्ध आहेत. रोकड न केलेले लाभांश व आयव्हीएफए अँथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र उरलेले शेअर्स यांचे तपशील पडताळण्यासाठी भागधारकांनी कंपनी “इन्व्हेस्टर सेक्शन – ट्रान्सफर असे असे दू आयव्हीएफए” अंतर्गत कंपनीची वेबसाईट पाहवी.

भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, रुल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरून अशा शेअर्सवर उपाजित सर्व लाभांसह दावा न केलेले लाभांश आणि आयव्हीएफ अँथॉरिटीकडे हस्तांतरित झालेले शेअर्स दोन्हीही ते आयव्हीएफ अँथॉरिटीकडून पत मागू शकतात.

प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणारे आणि ज्यांचे शेअर्स आयव्हीएफ अँथॉरिटीकडे हस्तांतरित होणार आहेत अशा संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, रुल्सप्रमाणे डिस्ट्रिब्युटिव्ह मूडेशन कन आयव्हीएफ अँथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता त्यांनी धारण केलेल्या मूळ भाग प्रमाणपत्रांच्या बदल्यास कंपनी नवी नोअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि असे जारी केल्यावर त्यांच्या नावात असणारी मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपराक्रम असल्याचे समजले जाईल. भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की, कंपनीने तिच्या अपराक्रम असलेल्या अपलोटड केलेले तपशील म्हणजे रुल्स नुसार आयव्हीएफ अँथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता कंपनीकडून नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यासंबंधात दिलेली पर्याी सूचना समजावी.

जर कंपनीला ९ ऑगस्ट, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडू कोणतीही माहिती मिळाली नाही तर रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याकरिता कंपनी रुल्स मधील निर्धारित प्रक्रियेप्रमाणे नियत तारखेपर्यंत शेअर्स डिस्ट्रीटअलाईज करून कॉर्पोरेट अंरक्षण च्या माध्यमातून आयव्हीएफए अँथॉरिटीकडे हस्तांतरित कोल.

जर भागधारकांना उक्त प्रकरणी आणि रुल्स बाबत काही चौकशी करायची असेल तर ते श्री. गणेश चंदा पाटो, मे. केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची काव्ही फिन्टेक प्रायव्हेट लिमिटेड), कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर जंजंस यांच्याशी सेवेनिमम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, फायनान्सीअल डिस्ट्रिक्ट, नानकासमुद्रा, सेरिंगापामल्ली, द्वेढाबाद-५०००३२, तेलंगणा. टोल फ्री क्रमांक: १-८००-३०९-४००१ (स. ९.०० ते स. ६.००) ईमेल: [einward.ris@kfinetech.com](mailto:einward.ris@kfinetech.com) येथे संपर्क साधू शकतात.

<b>दी बाँब्वे डाईंग अँड मॅन्यु. कं. लि. करिता सही / –</b>	<b>संजीवे अरोरा</b>
ठिकाण: मुंबई	कंपनी सेक्रेटरी
दिनांक: १० जून, २०२१	

मिरा रोड शाखा  
१ला मजला, लॉईस प्लाझा, सहाय मल्टिप्लेक्स जवळ,  
एफ्लायन एक्स्प्रेसवेचा बाजुला, मिराहोड (पू.),  
ठाणे-४०१ १०७,भा. दूर : ०११-०२२-२८२२ १९४४/२८२२ १९५५  
ईमेल : mirarao@bankofbaroda.co.in

संदर्भ क्र. ११/२०२०

**कच्चा सूचना**

दिनांक ०७.०६.२०२१

(नियम ८(१) (स्थायर मिळकतीकरिता)

ज्याअशी निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी वा मत्त्वाने सिक्कुरिटायझेसन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्शिएल अँसेट्स अँड एफ्कोसिमेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रेट अँव्ढ, २००२ आणि कलम १३ (१२) सहायकारा सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, १८.०१.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. संतोष व्ही. शर्मा, श्री. सुमिल सी. शर्मा, श्री. चंदीप्रसाद पी. शर्मा, श्री. अशोक चंदीप्रसाद शर्मा आणि श्री. विद्याप्रसाद पी. शर्मा, दोन्ही राहतात फ्लॅट क्र. १०२, गाईन प्लाझा, १ला मजला, निवार गार्डन समोर, निरा भाईदर रोड, मिराहोड पूर्व ठाणे ४०११०७ आणि **मिराहोड सी. दिव्या निवेश सर्व्हिसेस राहतात फ्लॅट क्र. ७०१, सोहय दर्शन, ३ दिवाग, गोल्डन नेस्ट फेज १, सिट्टेव्हर मंदिर जवळ, मिराहोड, पूर्व, ठाणे ४०११०७** यांना सदर सूचनेत नमूद केलेली रकम रु. १६६११०१.५५/- (रुपये एकसोपस लाख एकोणसहस्र हजार एकशे एक आणि पैसे पंचाचव मात्र) अधिक ३०.०५.२०२१ पर्यंतच्या संपूर्ण वसुलीसह त्यावरील दावा इ. ची परतफेड करून सदर सूचना प्रामोक्षी तारखेपासून ६० दिवसांमध्ये करण्यास सांगितले होते.

देवताते परतफेड करून घ्यायला कर्जदार अजमाव टाकल्याने, याद्वारे बँके कर्जदार आणि सर्वसंमतीस उतरलेला सूचना देण्यात येतो की, निम्नस्वाक्षरीकारांनी कलम १३ अन्वये (ग) (ख) हातूंतून सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रत्युत कायदेशीर आलेल्या अधिकारांचा वापर करून खाती वर्णन केलेल्या मिळकतीवर कर्जा दिनांक ०७.०६.२०२१ रोजी पोसावला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसंमतीस उतरलेला याद्वारे इशाग देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार करून नेते व सदर मिळकतीची कलम कोणताही व्यवहार हा बँक आणि बडोदा, मिराहोड पूर्व शाखेच्या (१८), हिससा क्र. १४, युना सवळे क्र. १७७ वरील ममाना इंस्ट्रेटच्या तजमबक्यावरील नोटी परिसर धावत गाळा क्र. दी.३. या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेगुन घेतले जात आहे.

**स्थायर मिळकतीचे वर्णन :**

मिरा भाईदर नारायणपेठगाव्या हाईमधील गाव घरा, भाईदर पूर्व १४/०५/२०१० येथे स्थित नवीन सवळे क्र. ६५, हिससा क्र. १४, युना सवळे क्र. १७७ वरील ममाना इंस्ट्रेटच्या तजमबक्यावरील नोटी परिसर धावत गाळा क्र. दी.३.

दिनांक : ०७.०६.२०२१

सही :-

ठिकाण : मुंबई.

- प्राधिकृत अधिकारी

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ उरल्याने, याद्वारे येथे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी कलम १३ उप-कलम (४) सहायकारा सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीसाठी कच्चा दिनांक ०७ जुन, २०२१ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोडा, मिराहोड पूर्व शाखेच्या एव्हाण रकम रु. १९६११०१.५५/- (रुपये एकोणसह लाख एकोणसहस्र हजार एकशे एक आणि पैसे पंचाचव मात्र) अधिक ३०.०५.२०१९ पासून त्यावरील व्याजाच्या भागआधीन राहील.

ताराग मतेच्या भरवण्याकरिता उपलब्ध वेळच्या संदर्भातच अंर्कट्या कलम १८(८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

**स्थायर मिळकतीचे वर्णन :**

मिरा भाईदर नगरपरिषदेच्या हद्दीमधील गावा छारी, भाईदर पूर्व ४०११०५ येथे स्थित नवीन सर्व्हे क्र. ६५, हिस्सा क्र. १४, जुन ३री मजला इस्टेट्या तळमजल्यावरील सर्व तों परिसर चारकोप गाळा क्र. डी३.

दिनांक : ०७.०६.२०२१

	सही / –
ठिकाण <span> </span> : मुंबई.	प्राधिकृत अधिकारी

	सही / –
	प्राधिकृत अधिकारी

## जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचे मालक १. श्री. मधुकर रामदास निपुकर, रा. घोट, ता. पनवेल, जि. रायगड, यांनी सदरची मिळकत आमचे आशिल्ल्या खरेदी देण्याचे पाया केले आहे. सदर मिळकत निव्वेध व निजोखमी असल्याबाबत आमच्या आशिल्लाना हमी व भरकसा दिलेला आहे. सदर मिळकतीबाबत किंवा त्यातील भागाबाबत कोणाचेही खरेदी, विक्री, महाण, दान, लेज, लेन, वातचल, कोर्ट हुकूम, वायस हक्क, ताबे वहिवाट अथवा कोणत्याही प्रकारचे हक्क, व अधिकार असल्यास याबाबत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून १५ दिवसांच्या आत लेखी व योग्य त्या कार्यालयासह छात्री करून दयावी. कार्यालयाच्या पत्ता— ऑफिस क्र. ४१३, चौथा मजला, सतरा प्लाझा, पामविश रोड, वाशी, नवी मुंबई— ४००७७५, दिलेल्या मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास सदरची मिळकत निव्वेध व निजोखमी आहे व ज्याचा हक्क आहे तो त्याने जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे आशिल सदर्या व्यवहार पूर्ण करतील तदनंतर कोणताही तक्रार चालणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

### परिशिष्ट

मोजे गाव घोट, तालुका पनवेल, जिल्हा — रायगड येथील सर्वे क्र. ६५ हिस्सा क्र. १२ यांसी क्षेत्रफळ ००—०३—५० गुंठे

दिनांक: ११/०६/२०२१

ठिकाण: नवी मुंबई

अँड. योगेश पंजवाणी

### जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मे. ममतोरा एन्टरप्राइज हे